

निचित् N. 14, 11. कश्चिद्दोरात्रैः in einigen Tagen 12, 64. R. 1, 12, 32. 6, 12, 9. In negat. Sätzen: प्रविशन्तं न मां कश्चिदपश्यन् *Niemand sah mich hereintreten* N. 3, 24. 12, 6, 14. M. 1, 81. 2, 56. 110. ÇĀK. 107. नैष कश्चिन्मपि स्थिते *dieser vermag nichts* Hip. 3, 7. न किञ्चित् *Nichts nicht* d. i. *Alles* R. 5, 15, 12. अकिञ्चिद् *Nichts* (उक्त्वा) MBh. 13, 2334. 2751. 2869. Durch अपि verstärkt: स्वार्जितं किञ्चिदप्यस्ति मया हि तपसः फल्म् *विच.* 10, 14. न ब्राह्मणान्नत्रियोरापद्यपि हि तिष्ठतोः । कस्मिंश्चिदपि वृत्तात्ते प्रह्लाभयोपदिश्यते M. 3, 14. 4, 83. 7, 6. नानिवेद्य प्रकुर्वति भृत्यः किञ्चिदपि (durchaus Nichts) स्वयम् Hit. II, 86. किञ्चित्किञ्चित् *das Eine und Andere, Eines nach dem Andern* BHART. 2, 8. कश्चित् — कश्चित्, केचित् — केचित् (mit अन्य und अपर wechselnd) *der Eine — der Andere, Einige — Andere* R. 1, 4, 18. fgg. ÇĀK. 80. N. 12, 86. 87. M. 3, 134. 261. 9, 32. 11, 48. किञ्चिद् am Anf. eines comp.: किञ्चिद्ज्ञानं im Gegens. zu सर्वज्ञ BHART. 2, 8. किञ्चित्कालोपभोग्य Hit. I, 169. किञ्चिन्मितादपि मनःसंतापात् *irgend einen Grund habend* ÇĀK. 93, 14. Wie कश्चिद् und कश्चिन् in Verbindung mit dem relat.: ज्ञानो यः कश्चिदहंविर्महोपेतं RV. 1, 182, 3. यो वा इदं कश्चिद्ब्रूयद्दे वेदेति *Jedermann könnte sagen: ich weiss, ich weiss* ÇĀT. Br. 14, 6, 7, 5. यः कश्चित्कस्यचिद्धर्मो मनुना परिकीर्तितः । स सर्वो ऽभिहितो वेदे M. 2, 7. 4, 123. 3, 191. 273. 4, 117. 5, 24. 9, 271. 12, 96. JĀG. 2, 84. PAÑKĀT. 148, 10. येन केनचिदङ्गेन हिंस्येच्चैक्रेष्ठमत्यग्नः । क्वेतव्यं तत्तदेवास्व M. 8, 279. त्रिषु लोकेषु यद्भूतं किञ्चित्स्वावरं ब्रह्मम् । सर्वस्मान्नो भयं न स्यात् SUND. 1, 23. R. 3, 53, 48. यत्किञ्चिदेव (*irgend Etwas*) देयं तु ज्ञायते M. 9, 115. 4, 228. 7, 137. न ये केचित् (सात्त्वमर्हन्ति) *nicht der erste Beste* 8, 62. संतुष्टो येन केनचित् *mit Allem zufrieden* BUAG. 12, 19. MBh. 3, 4052. मम चैतावाँल्लोभविरहो येन स्वकृत्स्वमपि सुवर्णाङ्गुणं यस्मै कस्मैचिदात्मुच्छ्रामि Hit. 11, 5. In den Beispielen aus der klass. Lit. schreiben wir चिद् mit dem pron. verbunden, weil hier die Partikel nur in Verbindung mit dem interr. erscheint. — d) mit वाः के वा न सन्ति (*giebt es nicht etwelche?*) भुवि तामरसावतंसा हंसावलीत्रलयिनो जलसंनिविशाः ŚĀT. 5. In Verbindung mit dem relat.: प्रूढस्तु यस्मिन्कस्मिन्वा (देशे) निवसेद्वृत्तिकार्षितः *an einem beliebigen Orte* M. 2, 24. Andere Beispiele stehen uns nicht zu Gebote. वा nach dem interr. hat sonst eine andere Bedeutung; vgl. 1, e. — e) mit अपि *Jemand, Etwas, irgend ein, ein*. Diese Verbindung ist eine verhältnissmässig junge (Manu kennt sie nicht) und in den späteren Schriften sehr beliebte, ohne dass dadurch die Verbindungen mit चिद् und चन ganz ausser Gebrauch kämen. मिथ्यैतदुक्तं केनापि MBh. in BENF. Chr. 60, 26. स भूयतिरेकदा प्रासादाद्बहूः पथि गच्छता केनापि पथमानं श्लोकदयं प्रुप्राव Hit. 4, 7. तदत्र केनापि कारणेन भवितव्यम् *daher muss hier irgend ein Grund sein* 27, 19. किमपि (*irgend Etwas*) विगणायतो बुद्धिमत्तः सकृत्ते PAÑKĀT. III, 40. किमपि (eine) नगरमासाद्यावस्थितः 127, 17. केनाप्युत्तितपतेव पश्य भुवनं मत्पार्थमानीयते ÇĀK. 167. 178. शेषं कस्यापि रत्तसि *den Rest bewahrt du wer weiss für wen* Hit. I, 160. काप्यभिध्या (*ein gewisser, nicht näher zu bezeichnender Glanz*) तयोरासीत् RAGH. 1, 46. KUMĀRAS. 7, 18. मैगध्यविभूषणाय सकृजः को ऽप्येष कान्तः क्रमः AMAR. 43. काप्यवस्थाभवच्छुका KĀTHĀS. 4, 112. — AMAR. 46. KĀTHĀS. 6, 165. VID. 3, 6. 39. 43. 143. 160. SĀH. D. 40, 10. के ऽपि einige AK. 3, 4, 1, 1. In Verbindung mit einer Negation: न हि शशकविषाणां को ऽपि कस्मै ददाति *Niemand*

*gibt Jemand ein Hasenhorn* BHART. 3, 99. को ऽपि तत्पार्थ न भजति Hit. 10, 9. 38, 12. — Vgl. कतम, कतर, कति, कयम्, कया, कद्, कदा, कम्, कय, कया, कर्हि, कव, कस्मात्, का, कि, किम्, कु, केन.

2. क m. eine Umbildung des Fragepronomens zum Namen eines obersten Gottes, des Praḡapati: *der Wer, der Unbekannte*. Die Benennung ist wahrscheinlich entstanden im Anschluss an den Refrain कस्मै देवाय कृविषा विधेम RV. 10, 121, eines auch in VS. AV. TS. enthaltenen, offenbar berühmten und vielgebrauchten Liedes. Die Deutung auf den Gott ist hier und in vielen andern Fällen dem Texte aufgedrungen. Nir. 10, 22. कस्मै वा कायं वा VS. 20, 4. 22, 20. प्रजापतिर्वै कः TS. 1, 7, 6, 6. ÇĀT. Br. 4, 5, 6, 4. 6, 2, 3, 5. 12. 4, 2, 4. ÇĀKH. ÇĀ. 9, 27, 1. 15, 2, 5. MAHĀNĀR. Up. in Ind. St. 2, 94. P. 4, 2, 25. Bhig. P. 6, 6, 2 (Kaçjapa). 8, 5, 39. 9, 10, 10 (Daksha). ein Bein. Brahman's 3, 12, 51. MBu. 1, 32. Vishnu's 13, 7027. Die Lexicographen führen folgende Bedeutungen an: Brahman AK. 3, 4, 1, 5. H. 211. an. 1, 5. MED. k. 14; *Wind; Sonne* AK. H. an. MED.; *Seele, आत्मन्* TRIK. 3, 3, 10. H. an. MED., *मनस्* ANEKĀRTHAK. im ÇKDr.; *Jama; Feuer; Pfau* H. an. MED.; *Daksha* (Wils. als adj.: *a clever or dexterous man*); *Vishnu; der Liebesgott; Knoten* (Kamprathia bildet eher nur eine Bedeutung, aber welche?); *König der Vögel* (पतत्रिपार्थिवे, ÇKDr. und Wils.: *König überh.*) MED.; *Körper; Zeit; Reichthum; Laut* ANEKĀRTHAK. im ÇKDr.; *Schein, Glanz* (प्रकाश) EKĀKSHARAK. im ÇKDr. — Vgl. काय.

3. क n. 1) *Freude, Glückseligkeit* NAIGH. 3, 6. Nir. 2, 14. TRIK. 3, 3, 10. H. an. 1, 5. MED. k. 13. Dieses Wort glaubte man in अक् (नास्मा अक्) भवति TS. 5, 3, 7, 1) und नाक (न + अक्) zu finden und schloss daraus vielleicht auf diese Bedeutung; vgl. Nir. a. a. O. प्राणो ब्रह्म कं खं ब्रह्मेति स देवाच विज्ञानाम्यहं पत्प्राणो ब्रह्म कं च तु खं च न विज्ञानामीति ते ह्यचुर्षद्वाव कं तदेव खं यदेव खं तदेव कर्माति प्राणं च ह्यस्मै तदाकाशं चोपुः KĀND. Up. 4, 10, 5. MAHĀNĀR. Up. in Ind. St. 2, 94. — 2) *Wasser* AK. TRIK. 1, 2, 10. H. 1069. H. an. MED. सो ऽर्चन्नचरत्स्यार्चतं यो ऽज्ञायत्तार्चते वै मे कमभूदिति तदेवावर्षस्यार्कत्वम् । कं (ÇĀKH.: = *उदक* oder *सुख*) कृ वा अस्मै भवति य एवमेतदवर्षस्यार्कत्वं वेद ॥ ÇĀT. Br. 10, 6, 5, 1. सत्येन माभिरत्त वं वरुणेत्यभिशाप्य कम JĀG. 2, 108. अविशक्तम् Bhig. P. 3, 13, 28. 6, 1, 42. NĀLOD. 2, 4, 41. — 3) *Kopf* AK. 3, 4, 1, 5. H. 566. H. an. MED. *Haar* DHAR. im ÇKDr. Vgl. कंधर. — Mit denselben Bedeutungen wird das Wort auch als indecl. (कम्) aufgeführt.

कँय्यु und कँय्यु (von 1. कम्) adj. *glücklich* P. 5, 2, 138. कंय, कंयु, कंय VOP. 7, 31.

कंवूल und कवूल n. N. des 8ten Joga, = *قبول* Ind. St. 2, 270. 271.

कंश m. n. = कंस AK. 2, 9, 32, Sch.

कंस, कंस्ते *gehen; befehlen* (v. l. *füllen*) Dh'rtup. 24, 14.

कर्त्त im comp. nach einem Zahlwort parox. P. 6, 2, 122. 1) m. n. gaṇa अर्थर्चादि zu P. 2, 4, 31. Siddh. K. 249, b, 8. *metallenes Gefäss; Becher. Schale* Up. 3, 62. AK. 2, 9, 32. H. 1024. an. 2, 578. MED. s. 1. शतं कंसाः शतं देवधारः AV. 10, 10, 5. AIT. Br. 8, 10. द्यौडुस्वरे कंसे चमसे वा ÇĀT. Br. 14, 9, 2, 1. 4, 23. 9, 4, 12. KĀND. Up. 5, 2, 8. गौः कंसा ऽहृतं वासश्च दक्षिणा ऽप्यु. GRHJ. 4, 6. KAUC. 9, 77. 83. 87. 94. Nir. 7, 23. भैक्तकंस, भौजिकंस P. 6, 2, 71, Sch. Ein auf अस् auslautendes Wort bewahrt im comp. vor